


आनुवंशिक आजार इतिहासजमा?



विज्ञान क्षितिजे




शहाजी बा. मोरे

(संसाधनशास्त्राचे प्राध्यापक)

'क्रिस्पर कॅस-९' या जनुक संपादनाच्या तंत्राद्वारे भावी पिढ्यांतील आनुवंशिक आजार टाळता येतील, अशी आशा अमेरिकेतील संशोधनामुळे निर्माण झाली आहे.

सर्व सजीवांचे स्वरूप जनुकीय रचनेवर अवलंबून असते. ही जनुकीय रचना त्याच्या मातापित्यांकून प्राप्त झालेली असते. या जनुकीय रचनेत गर्भ तयार होताना काही बदल (प्युटेन्स) झाले, तर त्या सजीवाच्या स्वरूपात बदल होतो व हा बदल त्याच्या पुढील पिढ्यांत येण्याची शक्यता असते; म्हणजेच काही आनुवंशिक व्याधी जडता. त्या टाळणे आतापैकी तरी शक्य नव्हते; परंतु नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार भविष्यात अशा व्याधी टाळता येतील, अशी आशा आहे. त्याच्वरोबर सर्वगुणसंपन्न म्हणजे सुदृढ प्रकृतीचे, कुशाग्र बुद्धिमत्तेचे व सौदृश्यवान अपत्यं म्हणजेच 'डिजायनर बेबी' जन्मास घालता येण्याचीही शक्यता आहे. 'क्रिस्पर कॅस-९' नावाचे जनुक संपादनाचे (जीन एडिटिंग) नवे तंत्र असले, तरी निसर्गात ते पूर्णप्रसूत अस्तित्वात आहे. जिवाण्कूर विषाणूचा हल्ला झाल्यास विषाणूची जनकीय रचना विखंडित केली जाते व जनुकीय द्रव्य जिवाण्याच्या पुनरावृत्ती झालेल्या जनुकीय घटकात ठेवले जाते. नंतर नवीन विषाणूनी किंवा दुसऱ्या विषाणूनी या जिवाण्यावर हल्ला केल्यास तो जिवाणू 'कॅस-९' नावाचे वितंचक (ए-झाईम) तयार करते व त्या विषाणूती जनुकीय रचना विखंडित करते. त्यामुळे तो विषाणू निष्प्रभ होतो.

जिवाण्मधील शास्त्रज्ञांना 'ई कोलाय' नावाच्या जिवाणूमधील 'डीएनए'च्या (डिऑक्सी रायबो न्युक्लिक असिड) रचनेत अनपेक्षित पुनरावृत्ती झाल्याचे आढळून आले. या पुनरावृत्ती झालेल्या घटकांना त्यांनी 'क्लस्टर्ड रेप्युलरली इंटरेस्ट शॉट पॅल्न-ड्रॉमिक रिपोर्ट्स.' म्हणजेच 'क्रिस्पर' असे नाव दिले. २००७ मध्ये जिवाण्या शास्त्रज्ञांना आढळून आले, की हे 'डीएनए'च्या रचनेची पुनरावृत्ती होणे हा त्या जिवाण्याच्या प्रतिकार यंत्रणेचा एक भाग आहे. हेच नैसर्गिक तंत्र मानवाने अलीकडे हस्तगत केले असून, त्याचा उपयोग



जनुक संपादनापूर्वीचे फलित (डावीकडील छायाचित्र) आणि जनुक संपादनानंतर पेशीविभाजनाची काही आवर्तने झाल्यानंतरचे गर्भ. (उजवीकडील छायाचित्र).

जनुकीय रचनेत हवा तसा बदल घडवून आणण्यासाठी केला जात आहे. म्हणजेच नको असलेला भाग या तंत्राने कापायचा, वेगाला करायचा व हवा तेथे प्रविष्ट करावयाचा. आतापैकी अन्य प्रायांमध्ये या तंत्राचा वापर केला जात होता. परंतु, आता मानवावरही प्रयोग केले जात आहित.

चीनमधील शास्त्रज्ञांनी रोगकारक जनुकीय बदल टाळण्यासाठी या 'क्रिस्पर कॅस-९' तंत्राचा मानवी गर्भधारणा प्रक्रियेच्या कावळात यशस्वीरीत्या उपयोग करून इतिहास घडविल. परंतु, त्यांचे निष्कर्ष संमिश्र होते किंवा अपेक्षित यश त्यांना मिळाले नव्हते. रचनेत बदल झालेल्या एक प्रकारच्या जनुकामुळे (प्युटेटेड जिन) 'हायपरट्रॉफिक कार्डियोमायोपैथी' नावाचा हृदयविकार दर पाचशे व्यक्तीप्रमाणे एका व्यक्तीस होऊ शकतो. हा जनुक म्हणजे 'एमवायबीपीसी-३' या जनुकाला लक्ष्य करून त्याच्यातील बदल झालेला भाग काढून टाकून गर्भधारणेवेळी उपयोगात आणला, तर पुढील पिढ्यांमध्ये हा दोष असणार नाही किंवा त्याची संभाव्यता कमी प्रमाणात असेल. एका पालकामध्ये हा रचना बदललेला जनुक असेल, तर पुढील पिढीमध्ये त्याची प्रत्यास टक्के शक्यता असते. असेरिकेतील 'ओरेगॉन हेल्प अँड सायन्स युनिव्हर्सिटी'मधील शास्त्रज्ञांनी रचना बदललेला (सदोष) 'एमवायबीपीसी-३' जनुक असलेल्या पुरुषाच्या शुक्रजंत्रूचा संपर्क करून असलेल्या स्त्रीच्या स्त्रीबीजाशी 'क्रिस्पर कॅस-९' डॉ. अमित कंपनी संपादनाचे तंत्र वापरून संयोग घडवून आणला. प्रायमुळे असे शुक्रजंत्रू घेऊन स्त्रीबीजात सोडले व फ्रॉल्याप्रेसिटी 'क्रिस्पर कॅस-९'मधील घटक त्यामध्ये सोडले. असे एक गर्भ निर्माण झाले. त्यातील ३६ गर्भांमधील एकाही पेशीत सदोष जनुक आढळून आला नाही. परंतु, या पद्धतीत सर्व नसल्या तरी काही पेशीमध्ये सदोष जनुकरचना आढळून आली.

दुसऱ्या प्रयोगात या शास्त्रज्ञांनी थोडा बदल केला.

स्त्रीबीजाशी शुक्रजंत्रूचा संयोग घडवून आणतानाच 'क्रिस्पर कॅस-९' तंत्रासाठीचे घटक स्त्रीबीजामध्ये शुक्रजंत्रूसमवेतच प्रविष्ट केले व गर्भधारणा घडवून आणली. या प्रयोगात ५८ गर्भांपैकी ४२ गर्भांमधील म्हणजेच ७२ टक्के गर्भांमधील एकाही पेशीमध्ये सदोष जनुक आढळून आला नाहीच; शिवाय गर्भांच्या जनुकीय रचनेत अनपेक्षित बदलही आढळून आला नाही. परंतु, सोक्या गर्भांमधील काही पेशीमध्ये सदोष जनुकीय रचना होती, तर काहीमध्ये नव्हती. याला 'पोसाईसिज़म' म्हणतात. म्हणजे ७२ टक्के गर्भांतून जन्माला येण्याचा अपत्यांमध्ये 'क्रिस्पर कॅस-९' तंत्रामुळे अशा प्रकारचा हृदयविकार टाळता येणे शक्य आहे व अर्थातच त्यांच्या पुढील पिढ्यांमध्येही हा आनुवंशिक आजार टाळता येऊ शकतो हे सिद्ध होते; कारण हे तंत्र न वापरत पन्हास टक्के गर्भांमध्ये या आजाराची शक्यता राहते. या तंत्रात अजून सुधारणा होऊन ९० टक्के गर्भांतून सदोष जनुक संपादित (एडिट) करता आला पाहिजे, असे या प्रयोगातील मुख्य शास्त्रज्ञ व 'ओरेगॉन हेल्प अँड सायन्स युनिव्हर्सिटी'मधील 'सेंटर फॉर एम्ब्रियोनिक सेल अँड जिन थेरेपी'चे संचालक शौचित्र मितालीपैक्हंड यांचे म्हणणे आहे. या संदर्भातील शौचित्रिक तीन अ॒ग्न॒स्ट्या 'नेचर' या शोधप्रक्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. या तंत्रामध्ये सुधारणा घडवून ते अधिक अचूक बनविले जाईलच व भावी पिळांची अनेक आनुवंशिक आजारांतून भविष्यात सुटका होईल. परंतु, या नंतराने नैसर्गिक प्रक्रियेएवजी, हवे तसेच सर्वजुणसंपन्न व प्रजावांत बाळ जन्मास घालण्याचा हव्यास मात्र निर्माण होईल. येथे नैतिकतेचे प्रश्न उमे राहतात. केवळ व्याधीमुक्तीसाठी असे तंत्र वापरले, तर मानवजातीचे भलेच आहे. अंतरे या संशोधनामुळे आनुवंशिक रोग इतिहासजमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, काही धोक्यांचीही शक्यता टाळता येत नाही. अजून मोठा पल्ला गाठावयाचा आहे.